POLO QUEEN INDUSTRIAL AND FINTECH LIMITED

Regd. Off: 303/4/5, A to Z Industrial Premises, G. K. Marg, Lower Parel (W),
Mumbai - 400 013 (INDIA)
CIN NO. L72200MH1984PLC094539

Date: 06.09.2022

To,
The Manager- Listing Department
Bombay Stock Exchange Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Street, Mumbai- 400 001
098

Scrip Code: 540717

To,
The Manager- Listing Department
Metropolitan Stock Exchange of India Limited
Vibgyor Towers, 4th Floor, Plot No. C-62, G-Block, Dalal
Bandra-Kurla Complex, Bandra (West), Mumbai- 400

Symbol: PQIF

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose the copies of newspaper advertisement published in Free Press Journal (English) and Navshakti (Marathi), regarding e-voting information and book closure for the 38th Annual General Meeting of the company in terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

You are requested to kindly take above information on your records.

Thanking You,

Yours faithfully,

For, Polo Queen Industrial and Fintech Limited

Udit Sanghai

Wholetime Director and CFO

DIN: 06725206

IABMUM JAIRTZ

Tel: (Off) 2493 5421 (4 Lines) 6661 5901 Fax: (91-22) 2493 5420 / 6661 5900 E-mail: info@poloqueen.com Website: www.poloqueen.com

Shiva Suitings Limited CIN: L17110MH1985PLC038265 Registered Office: 384-M, Dabholkar Wadi, Kalbadevi Road, Mumbai - 400002, Tel. No.: 022-2208-7170 Email Id: investor@shivasuitings.com., Website:www.shivasuitings.com Notice of the 36th Annual General Meeting of the Company to be convened through Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM), Book Closure, Record Date and Remote E-Voting Information

NOTICE is hereby given that:

The 36th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, 30th September 2022 at 11:00 A.M. through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of the AGM in accordance with the Circular issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) dated 05.05.2022 [read with Circulars dated 08.04.2020, 13.04.2020, 21.04.2020, 05.05.2020, 13.01.2021 and 14.12.2021 (Collectively referred to as MCA Circulars)] and SEBI Circular dated 12.05.2020, 15.01.2021 and 13.05.2022to transact the business in terms of the notice, which is being emailed to the members directly alongwith the Annual Report for the Financial Year ended 31st March, 2022 Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 it is hereby informed that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 23rd September

2022 to 29th September, 2022 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companie (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to offer its members the facility of remote e-voting" provided by the National Securities Depository Limited (NSDL) to enable them to cast their vote by electronic means on all the resolutions as set out in the said Notice

The details pursuant to provisions of the Companies Act, 2013 and the Rules framed thereunded are given below:

- the business as set out in the Notice of AGM shall be transacted by electronic means b. date and time of commencement of remote e-voting through electronic means: Tuesday 27th September, 2022 at 9:00 a.m.;
- c. date and time of end of remote e-voting through electronic means: Thursday, 29th September, 2022 at 5:00 p.m.;
- d. the cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or e-voting at the time of the AGM is Friday, 23rd September, 2022;
- voting through remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. on Thursday 29th September, 2022;
- any person, who acquires shares of the Company and becomes member of the Compa after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off i.e. Friday, 23rd September, 2022, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or www.shivasuitings.com. However, if any person is already registered with NSDL for e-voting then existing user ID and password can be used for
- g. Members may note that: (i) the remote e-voting module shall be disabled by NSDL at 5.00 p.m. on Thursday, 29th September, 2022 and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently, (ii) Since the 36th AGM will be convened through VC / OAVM, the facility for voting through physical ballot paper will not be made available, however members may cast their vote through e-voting which will be made available at the time of the AGM; (iii) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM through VC / OAVM but shall not cast their vote again: (iv) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting as well as e-voting a the time of AGM; and
- . For the process and manner of remote e-voting, members may go through the instruction in the Notice convening the AGM and in case of any queries or issues regarding e-voting. members may refer the Frequently Asked Questions ("FAQ") and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under help section or write an email to evoting@nsdl.co.in mbers having any grievance connected with remote e-voting or e-voting at the time o AGM may contact Mr. Teias Chaturvedi, Assistant Manager, (NSDL) National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapat Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai – 400013 or send an email to evoting@nsdl.co.in or call 18001020990.
- 4. Members who are holding shares in physical form or whose email addresses are not registered with the Company can cast their vote through remote e-voting or through the e voting at the time of the meeting in the manner and following the instructions as mentioned in the Notes section of the Notice dated 06.09.2022 convening the 36th AGM or refer the Public Notice appeared in English language newspaper viz. Free Press Journal and in Marathi Newspaper Navashakti on Tuesday, 06th September, 2022.

PARNAX LAB LIMITED

REGD. OFFICE: Gala No. 114, Bldg. No. 08, Jogani Industrial Complex, Chunabhatti. Mumbai - 400022.

CIN: L36912MH1982PLC027925

Tel No. 022-68252525 Fax. 022-24057708

NOTICE OF 40th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING

AND BOOK CLOSURE

NOTICE OF THE 40TH ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE is

hereby given that the **40th Annual General Meeting (AGM)** of the Members of

PARNAX LAB LIMITED ("the Company") will be held on Wednesday,

28th September, 2022 at 3.00 pm through Video Conference ("VC")/Other

Audio Visual Means ("OVAM") (hereinafter referred to as "electronic

mode") which will be deemed to be held at the registered office of the Company

to transact the business as set out in the Notice Convening the said Meeting and

the Explanatory Statement thereto, in compliance with the provisions of Companies

Act, 2013 & Rules made thereunder and the Securities Exchange Board of

India(Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015 read with

the Ministry of Corporate Affairs ("MCA")circulars dated 8th April, 2020, 13th

April, 2020, 5th May 2020, 13th January, 2021 and 5th May. 2022,and issued by

the Securities and Exchange Board of India vide Circular Nos. SEBI/HO/CFD/

CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 and SEBI/HO/CFD/

CMD2/CIR/P/2022/62 dated 12th May, 2020, 15th January, 2021 and 13th May,

2022. Members will be able to attend and participate in the ensuing AGM Through

audiovisual means and the facility of appointment of Proxy will not be available.

Members attending the AGM through audio visual means will be counted for the

In Compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and Annual

Report for the Financial year 2021-22 have been sent to all the members whose

email addresses are registered with the Company/Depository Participant(s) and/or

Link Intime Private Limited("RTA"). The same is also available on the Company website at www.naxparlab.com and the website of BSE Limited at

www.bseindia.com, respectively on thewebsite of the Company's Registrar and

Transfer Agents, Link Intime India Private Limited, at https://

Instavote.linkintime.co.in. Members are requested to note that the physical

In Compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013

read with the Rule 20 of the Companies (Management and Administration) Rule

2014 as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligation and Disclosure

Requirements) Regulation, 2015, the Company is pleased to offer its Members

(holding shares in physical and in electronic form) the facility to exercise their

votes by electronic means (Remote, F-Voting) as well as e-voting at the AGM on all

the Resolutions set forth in the Notice of the 40th AGM. The Company has engaged

the services of Link Intime India Private Limited ("LIIPL") to provide an e-voting

facility, Mr. Prakash Naringrekar, Designated Partner of M/S, HSPN & Associates

LLP. Practicing Company Secretaries has been appointed as the scrutinizer to

scrutinize the remote e-voting procedure in a fair and transparent manner. The

The remote e-voting period commences on, 25th September, 2022 at 9.00

a.m. (IST) and ends on 27th September, 2022 at 5.00 p.m. (IST). Thereafter

The Voting rights of Members shall be in proportionate to the equity shares held by

them in the paid up share capital as on Wednesday, 21*September, 2022 (cut-

off date). Any person, who is member of the Company as on the cut-off date is

eligible to cast a vote on all the resolutions set forth in the Notice of AGM using

Any person, who acquires shares of the Company and become a member of the

Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date

i.e.,21stSeptember, 2022, may obtain the login ID and password by the following

instruction as mentioned in the notice of AGM or sending a request to

Members who are present at the AGM through VC/OVAM and have not cast their

vote on the resolutions through remote voting shall be eligible to vote through e

voting during the AGM. The detailed procedure and instructions for e-voting

In case the memberswho have not yet registered their E-Mail ID are requested to

get their E-Mail ID registered, with the Company/RTA/Depositories, the following

details of remote e-voting are given hereunder:

remote e-voting or voting at the AGM.

enotices@linkintime.co.in

Place: Mumbai

remotee-voting module shall be disabled by LIIPL for voting.

copies of the aforesaid documents will not be available to the Company.

purpose of reckoning the quorum under the Companies Act, 2013.

By order of the Board of Directors For Shiva Suitings Ltd.

Sd/

Bharat Tulsan

Company Secretary

Place: Mumbai

Date: 6th September, 2022

NASHIK MUNICIPAL CORPORATION, NASHIK PUBLIC HEALTH ENGINEERING DEPARTMENT (WATER SUPPLY)

Nashik Municipal Corporation, Nashik invites bids for Pipe Line, Maintenance work & Supply water tanker Public Health Engineering Department, (WS) Nashik Municipal Corporation, Nashik. The detailed tender notice, document

would be available on www.mahatenders.gov.in

E Tender Notice No. 04 / 2022-23

Executive Engineer, Public Health Engineering Department, (W.S.) Nashik Municipal Corporation, Nashik

जनसंपर्क/जा.क्र/१२६ दि.५/९/२०२२ सर्व नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे.

SPRINGFORM TECHNOLOGY LIMITED

Regd. Office.: A-203, Suchita Enclave, Maharashtra Nagar, Borivali (West), Mumbai - 400 092. Tel.: 022-28906901 E-mail: sales@springindia.com, Website: www.springformtech.com CIN: L51900MH1979PLC021914

PUBLIC NOTICE REGARDING THE 42nd ANNUAL GENERAL MEETING (AGM)

1. Notice is hereby given that the 42nd Annual General Meeting (AGM) of the Members of Springform Technology Limited (the Company) will be held on Thursday, September 29 2022 at 4.00 p.m. IST through Video Conference facility (VC)/ Other Audio-Visual means (OAVM) to transact the business set forth in the Notice dated August 16, 2022.

. Notice convening the AGM setting out the business to be transacted at the meeting along with the financial statement and the Circular for voting through electronic means and attending the meeting through VC/OAVM has already been mailed to the shareholders to their respective email ids. The Notice of the AGM and Annual Report 2021-22 are also available on the website of the Company at http://www.springformtech.com/ and website of Stock Exchange i.e BSE https://www.bseindia.com/.

3. Notice is hereby further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 10 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 that the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from Monday. September 26, 2022, to Wednesday September 28, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company.

4. Members are advised to note that the business at the AGM may be transacted through remote e-voting. The remote e-Voting period commences on Monday, September 26, 2022 at 09.00 a.m. and ends on Wednesday, September 28, 2022 at 05.00 p.m. The remote e-Voting shall not be allowed beyond the aforesaid date and time. During this period the members of the Company holding shares either in physical form or in dematerialised form as on the cut-off date (record date) i.e September 22, 2022 & are no otherwise barred from voting, shall only be entitled to avail the facility of e-voting as well as oting in the AGM.

. Members who have not registered their email address as a consequence of which Notice of AGM, Annual Report and login credentials could not be serviced or who have become members post sending of Notice of AGM, may temporarily get their email address and mobile number updated with the Company's RTA by accessing the link https://www.purvashare.com/.

6. The Shareholder may participate in the AGM even after exercising their right to vote hrough e-Voting but shall not be allowed to vote again in the meeting. 7. Ms. Amita Desai, FCS, Company Secretary in Practice (CP NO. 2339), Mumbai has

been appointed as the Scrutinizer to scrutinize the entire e-voting process in a fair and transparent manner.

8. For further details, please refer to the Notes in the Notice of AGM. If the members have any technical issues connected with the facility for e-voting, they may contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542-43).

For Springform Technology Limited

Managing Director

Place: Mumba Date: September 05, 2022

PEGASUS

PEGASUS ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED 55-56, 5th Floor, Free Press House, Nariman Poin Mumbai - 400 021. Phone No: 022 - 6188 4700 Email: sys@pegasus-arc.com URL: www.pegasu

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION SALE Sale of Immovable Property under the Securitization and Reconstruction of Financial

Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules,2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower and Guarantor

hat the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, being Pegasus Assets Reconstruction Private Limited acting in its capacity as Trustee of Pegasus Group hirty Two Trust I (Pegasus), having being assigned the dues of the below mentioned borrowe long with underlying securities, interest by Abhyudaya Bank vide Assignment Agreement dated 0/06/2017under the provisions of SARFAESI Act, 2002.

he Authorised officer of Pegasus has taken the possession of the below mentioned mortgage operty on 27/09/2019 under the provisions of SARFAESI Act and Rules thereto. In view of the presaid the below mentioned mortgaged properties will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" basis with all known and unknown Liabilities for recov ry of Rs. 59,65,99,741/- (RupeesFifty Nine Crores Sixty Five Lakhs Ninety Nine Thousand seven Hundred Forty OneOnly) together with further interest, costs and charges due 8 ayable from 01/10/2013 undercredit facilities mentioned at Sr. No. 1 to 8 (in notice u/s 13 2) dated 07/10/2013) by you No. 1 to 3, Rs. 6,98,04,171/- (RupeesSix Crores Ninety Eight akhs Four Thousand One Hundred Seventy One Only) togetherwith further interest, costs nd charges due & payable from 01/10/2013 under credit facilitiesmentioned at Sr. No. 1 & Indicateges due & payable from 0110/2013 by you No. 4 and Rs. 19,36,98,620/- (Rupese (fin notice u/s 13 (2) dated 07/10/2013) by you No. 4 and Rs. 19,36,98,620/- (Rupese lineteen CroreThirty Six Lakhs Ninety Eight Thousand Six Hundred Twenty Only ogether with furtherinterest, costs and charges due & payable from 01/10/2013 under redit facilities mentioned atSr. No. 8 (in notice u/s 13 (2) dated 07/10/2013) by you No. 5 lue to the Pegasus Assets Reconstruction Pvt. Ltd., from M/s Radiance Properties (India) Ltd. Formerly known as M/s Retroscape Infrastructure Ltd.) and now known as M/s Radiance pperfies (India) Pvt. Ltd. (Borrower) currently under CIRP process through the Resolution of Sessional vide order dated 26/11/2021 by the Hon'ble NCLTand Mrs. Pratibha Ramesh Patel Mr. Vijav Premij Patel, Mr. Karan Raju Patel, Mr. Ramesh Devij Patel (since deceased) through is heirs and legal representatives Mrs. Pratibha Ramesh Patel, Mrs. Jeevaben Deyji Patel, Miss Pavni Ramesh Patel through her natural guardian Mrs. Pratibha Ramesh Patel, Master Agusthya mesh Patel through his natural guardian Mrs. Pratibha Ramesh Patel, Mr. Dinesh Devii Pate nd M/s. Retro Realtors (Partnership firm) Through its Partners Mr. Premji N Patel, Mr. Karsan N Patel, Mr. Dinesh D Patel, Mr. Ramesh D Patel (since deceased through his legal heirs) Mrs ratibha Ramesh Patel, Mrs. Jeevaben Devji Patel, Miss Pavni Ramesh Patel through her natu guardian Mrs. Pratibha Ramesh Patel, Master Agusthya Ramesh Patel through his natura ardian Mrs. Pratibha Ramesh Patel, Master Agusthya Ramesh Patel through his natura ardian Mrs. Pratibha Ramesh Patel. **The Reserve Price will be Rs.12,31,05,000/- (Rupe**e velve Crores Thirty One Lakhs Five Thousand only) and the earnest money deposit will be Rs. 1,23,10,5001: (Rupees One Crore Twenty Three LakhsTen Thousand Five Hundred Only Description of Immovable Property which is being sold:

NAME OF THE BORROWER/ GUARANTORS:

M/s Radiance Properties (India) Ltd. (Formerly known as M/s Retroscape Infrastructure Ltd. Now known as M/s Radiance Properties (India) Pvt. Ltd. currently under CIRP process through the Resolution Professional vide order date 26/11/2021 by the Hon'ble NCLT

) Mrs. Pratibha Ramesh Patel b) Mr. Vijay Premji Patel

Mr. Karan Raju Patel

eposit

ims, if any, which

ave been put forward

and any other dues nown to Secured

against the property

creditor and value CERSAI ID

on of Bid/Bid:

Bid Opening

Inspection of

Property

Mr. Ramesh Devji Patel (since deceased) through his heirs and legal representatives

) Mrs. Pratibha Ramesh Patel b) Mrs. Jeevaben Devji Patel) Miss Pavni Ramesh Patel through her natural guardian Mrs. Pratibha Ramesh Patel) Master Agusthya Ramesh Patel through his natural guardian Mrs. Pratibha Ramesh Pate

Mr. Vijav Premij Patel 4) Mr. Dinesh Devij Patel

) M/I. Vijay Freinji Fater 4) M/I. Drinesh Devji Fater) M/s Retro Realtors (Partnership firm) Through its Partners:) Mr. Premji N Patel b) Mr. Karsan N. Patel c) Mr. Dinesh D Patel.

) Mr. Ramesh D Patel (since deceased through his legal heirs)) Mrs. Pratibha Ramesh Patel b) Mrs. Jeevaben Devji Patel

) Miss Pavni Ramesh Patel through her natural guardian Mrs. Pratibha Ramesh Patel) Master Agusthya Ramesh Patel through his natural guardian Mrs. Pratibha Ramesh Pate

OUTSTANDING DUES :

Rs. 59,65,99,741.00 (Rupees Fifty Nine Crores Sixty Five Lakhs Ninety Nine Thousand Sevel Hundred Forty OneOnly)as on 30/09/2013 plus further interest, costs, charges and expense nereon, undercredit facilities mentioned at Sr. No. 1 to 8 (in notice u/s 13 (2) dated 07/10/2013

ue and payable by you No. 1 to 3 ks. 6,98,04,171/- (Rupees Six Crores Ninety Eight Lakhs Four Thousand One Hundred Seventy one Only) togetherwith further interest, costs and charges due & payable from 01/10/2013 unde redit facilitiesmentioned at Sr. No. 1 & 2 (in notice u/s 13 (2) dated 07/10/2013)due and payabl

s. 19,36,98,620/- (Rupees Nineteen CroreThirty Six Lakhs Ninety Eight Thousand Six Hundre venty Only) together with furtherinterest, costs and charges due & payable from 01/10/201. ider credit facilities mentioned atSr. No. 8 (in notice u/s 13 (2) dated 07/10/2013)due an ayable by you No. 5.) All that piece and parcel of Plot of Land bearing Survey No. 150 adme

suring area 1-29-0 HR and Survey No. 175 admeasuring area 3-10-8 HR, a novable Property: Village Shivkar, Tal- Panyel, Dist- Raigad owned by Mr. Ramesh D. Patel 2) All that piece and parcel of Plot of Land bearing Survey No. 174 admea suring area 0-21-1 HR + 0-01-8 HR, at Village Shivkar, Tal- Panvel, Dist Raigad owned by Mr. Ramesh D. Patel. 3) All that piece and parcel of Plot of Land bearing Survey No. 180/2 admea suring area 0-08-6 HR and Survey No. 182/0 admeasuring area 0-33-1 HR at Village Shivkar, Tal- Panvel, Dist- Raigad owned by Mr. Ramesh D. Pate eserve Price

(Rupees Twelve Crores Thirty One Lakhs Five Thousand only)

Rs. 1,23,10,500/- (Rupees One Crore Twenty Three Lakhs Te Earnest Money Thousand Five Hundred Only).

instruction to be followed: I. Kindly login to the website of our RTA, Link Intime India Private Limited www.linkintime.co.in under investor services > email detail Registration-fil

in details, upload the required documents and submit the same.

II. In case the shares are held in Demat mode:

during the AGM are mentioned in the 40th AGM Notice.

The Shareholders may please contact the Depositories Participants ("DP") and register their email addresses in the DematAccount as per the process followed and advised by the DP. In case the shareholders have any queries or issues regarding e-voting, you may

refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and instavote e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in. Under the help section or write an email to enotices@linkintime.co.in or call us: - Tel.022-49186000.

The Register of Members and Share Transfer Register in respect of equity shares of the Company will remain closed from Thursday, 22nd September, 2022 to Wednesday, 28th September, 2022 (both days inclusive).

By Order of the Board of Directors of **For Parnax Lab Limited**

PREET KUKREJA

Company Secretary

Rule 8 (6) of The Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Asset ID - 200008241783

r detailed terms & conditions of the sale, please refer to the link provided in Secured Credito ebsite i.e. <u>http://www.pegasus-arc.com/assets-to-auction.html</u> for detailed terms onditions of e-auction/sale of respective property and other details before submitting their bids for iking part in the e-auction. Bidders may also visit the website https://sarfaesi.auctiontiger.nel r contact service provider M/s. E Procurement Technologies Ltd. Auction Tiger, Bidder Suppor 79-68136805/68136837,Mr. Ramprasad- Mo.: +91 9978591888 & 8000023297, **Email** amprasad@auctiontiger.net & support@auctiontiger.net

Security Interest ID - 400008253414
On 23/09/2022 between 2.00 PM to 5.00 PM.

Time and Venue of E-Auction/Bidding through website (https://sarfaesi.auctiontiger.net)

his publication is also a Thirty days' notice to the aforementioned borrowers/guarantors unde

on 11/10/2022 from 11.00 AM to 1:00 PM.

Contact No. Shivani Parekh -9699534999 and

Devang Khira – 9619422209 – Authorised officer 10/10/2022 till 4:00 PM

AUTHORISED OFFICER Pegasus Assets Reconstruction Private Limited
(Trustee of Pegasus Group Thirty Two I) **SPICE ISLANDS APPARELS LTD.**

(Gov. Recognised Exports House) Admin Office : 125-A, Mittal Tower, 12th Floor, 210, Nariman Point Mumbai - 21. IndiaTel.: +91 (22) 6740 0800, 2282 3128 Fax: +91 (22) 2282 6167 www.spicelslandsappareislimited.in CIN NO. L1712MH1988PLC050197 Reg. Office: Unit No. 3043-3048, 3rd Floor, Bhandup Industrial Estate, Pannalal Silk Mills Compound, L.B.S. Marg, Bhandup (W), Mumbai - 400078.

NOTICE OF 34[™] ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 34th Annual General Meeting (AGM) of Spice Island Apparels Limited will be held through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC/OAWM) on Thursday, September 29, 2022, at 11.00 a.m. to transact the business as nentioned in the Notice convening the said meeting, which is emailed to the Members of

The Annual Report for the financial year 2021-22 of which Notice of the 34th AGM is a par has been sent in electronic mode to Members whose e-mail IDs are registered with the Company or with the Depositary Participant(s), The requirements of sending physical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circular. The Notice of the 34th AGM which is a part of the Company's Annual Report is uploaded on the website of the Company www.spiceislandsapparelslimited.in.

The Annual Report for the financial year 2021-22 of which the notice of the 34th AGM is a oart is also available on the Company's website www.spiceislandsappareislimited.i Members who have not received the Annual Report may download it from the Company website or may request for an electronic copy of the same by writing to the Company at the above mentioned email ID. Notice is further given pursuant to Section 91 of the Company Act, 2013, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company ain closed from Saturday, September 24, 2022 to Thursday, September 29, 2022 both days including for the purpose of AGM.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of th Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companie Companies (Management and Administration) kules, 2014 as amended by the companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members with the facility to exercise their right to vote on the agenda items as stated in the notice of the Annual General Meeting by electronic means and the business may be transacted through the eoting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL).

The details pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and the evant Rules prescribed there under are as follows:

The business may be transacted through voting by electronic means.

Date & time of commencement of remote e-voting: Monday, September 26, 2022 (9:00 A.M.) Date and time of end of remote e-voting: Wednesday, September 28, 2022 (5:00 P.M.

Cut-off Date: Friday, September 23, 2022. Any person, who acquires shares of the Company and has become member of the Company after dispatch of notice and holding shares as of the cut-off date in

September 23, 2022 may obtain the login ID and password by sending an e-mail to helpdesk.evoting@cdsl.com or Company/Registrars by mentioning his Folio No./DF ID and Client ID No. However, if any member is already registered with CDSL for remote e-voting, then he can use his existing User ID and password for casting his vote. If he forgets his password, he can reset password by using "Forgot User Details."

Password" or "Physical User/ Reset Password" option available on www.evotingindia.com or contact CDSL at 022 2305 8738/022 2305 8543.

E-voting by electronic mode shall not be allowed beyond 5.00 p.m. on Septe 2022.

The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM thru VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again.

Members of the Company holding shares either in physical form or in dematerialize form as on the cut-off date of September 23, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the Annual General Meeting. The voting rights of the members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company.

The Company is also providing remote e-voting facility to the members in respect of the business to be transacted during the 34th AGM. Members may follow the same procedure for e-voting during the 34th AGM as mentioned above for remote e-Voting. Only these Members, who will be present in the 34th AGM through VC/OAVM Facility and have not cast their vote on the resolutions through remote e-Voting, shall b

eligible to vote through e-Voting system in the 34th AGM.

The Annual Report for the financial year 2021-22 of which the Notice of the 34th AGM is a part is also available on the Company's website www.spiceislandsappare and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL www.evotingindia.com.

The shareholders may contact the undersigned for any grievances connected with

Mr. Sunil Dattatraya Joshi, Company Secretary, Spice Islands Apparels Limited Mr. Sandeep Vishwanath Khedekar, CFO, Spice Islands Apparels Limited

POLO QUEEN INDUSTRIAL AND FINTECH LIMITED

(CIN: L72200MH1984PLC094539)

Registered Office: 304, A to Z Industrial Premises, G. K. Marg, Lower Parel (W),

E-mail: info@poloqueen.com Website: www.poloqueen.com

Mumbai – 400013 Tel: 022 24935421/24817001, Fax: 022 24935420/24817047

INFORMATION REGARDING 38[™] ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD

<u>THROUGH VIDEO CONFENCING (VC)/OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)</u>

38th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company wi

be held on Wednesday, September 28, 2022 at 3.00 p.m. through Video

Conferencing (VC) /Other Audio Visual Means (OAVM) to transact the

business set out in the Notice of 38th AGM. In accordance with the provisions

of the Companies Act, 2013 read with General Circular No. 3/2022 dated

May 5, 2022 read with the earlier General Circular No. 14/2020 dated April

8, 2020, and Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and Circular No.

20/2020 dated May 05, 2020 and January 13, 2021 (collectively referred

to as "MCA Circulars"), and Circulars issued by the Securities Exchange

Board of India (SEBI) vide its Circular dated May 13, 2022, January 15, 2021

and 12th May, 2020, the Company has sent the Notice of the 38th AGM

along with the Annual Report for fy. 2021-22 on 02nd September, 2022,

hrough electronic mode to those members whose e-mail addresses are

registered with the Company/Depositories Participants and a physical copy

of Annual Report 2021-22 will be sent to those members who request the

same at secretarial@pologueen.com mentioning Folio No./DP Id and Client Id.

The said documents are also available and can be downloaded from the

www.bseindia.com and www.msei.in respectively, and on the website of

Satellite Corporate services Limited at http://www.satellitecorporate.com/

and also available on the website of Central Depository Services (India)

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read

with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules,

2014 (as amended) and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations &

Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended), and MCA

Circulars the Company is providing facility of remote e-voting to its Members

in respect of the business to be transacted at the AGM for this purpose, the

Company has entered into an agreement with Central Depository Services

(India) Limited (CDSL) for facilitating voting through electronic means, as

the authorized e-Voting's agency. The facility of casting votes by a member

using remote e-voting as well as the e-voting system on the date of the AGM

The remote E-voting period commences on Saturday, September 24, 2022

at 9.00 a.m. and ends on Tuesday September 27, 2022 at 5.00 p.m. (IST)

The remote e-voting shall be disabled by CDSL for voting thereafter and

Members will not be allowed to vote electronically beyond the said date

and time. Once the vote cast by Shareholders will not be allowed to change it

subsequently. During this period Members of the Company, holding shares

either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e.

Wednesday, September 21, 2022 shall be entitled to avail the facility of remote

E-voting. The voting rights of the members shall be in proportion to their

shares of the paid-up equity capital of the Company as on cut-off date. The

nembers can cast their votes on any or all of the resolution(s) using remote

e-voting facility before/during the AGM. The details instructions for remote

e-voting before and during the Annual General Meeting are given in the

Notes to the Notice of AGM. The facility for remote evoting shall be made

available during the meeting to those members attending the meeting.

who have not cast their votes through remote evoting. Members who have

cast their votes on resolution(s) prior to the AGM will also be eligible to

participate at the AGM through VC/OAVM but shall not be allowed to cast

Any person, who acquires shares of the Company and becomes member of

the Company after dispatch of the notice and holds shares as of the cut-of

date i.e. September 21, 2022, may obtain the login ID and password by

sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or to the Company

Registrar & Transfer Agent. However, if you are already registered with CSDL

for remote e-voting then you can use your existing user ID and password fo

M/s. Dipti Nagori and Associates, Practising Company Secretaries has been

appointed as a Scrutinizer to scrutinize the remote evoting before/during

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from

he e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs")

and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section

or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin

Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr

The Register of Members and Share Transfer books will remain closed

from Thursday, September 22, 2022 to Wednesday, September 28, 2022

For, Polo Queen Industrial and Fintech Limited

Limited at www.evotingindia.com.

will be provided by CDSL.

casting your vote

Place : Mumbai

Dated: 06.09.2022

the AGM in a fair and transparent manner.

(both days inclusive) for the purpose of AGM

Rakesh Dalvi (022-23058542).

Company's Website www.poloqueen.com and in, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and Metropolitan Stock Exchange at

Date: September 06, 2022

Sd/ (Umesh Mohan Katre) Directo

DIN: 00196300

For Spice Islands Apparels Limite

🔯 🛮 Karnataka Bank Ltd.

(Regd & Head Office:Mangalore-575003)

Shop No.34-39,"Halley",H Wing, Bldg No.EMP 52,Evershine Millennium paradise, Thakur Village Kandivali(E), Mumbai-400 101 Telephone NO.022-28464597/28846286, 9870100260,9920981173 **PUBLIC AUCTION NOTICE**

The following vehicle in the possession of our bank will be sold in public auction on 15.09.2022 at 3.00 PM at "Bank Branch premises subject to the following terms and conditions to realize the moneys due to the bank. MINIMUM BIDDING PRICE RS.1,00,000/-SI Description of Model Bearing Inspection Place Registration No the Vehicle & Contact No M/s Shriram Automall Plot no 113 to 117(2A), Old Mumbai Pune Road, Near Dashmesh Weigh Bridge, Post Chowk, Tal Khalapur, Panvel, Dist Raigad Maharashtra 410206 Maruthi Swift July, MH 47 **ZDI BSIV** 2015 C 7817

Terms & Conditions: Intending bidders may inspect the vehicle at above mentioned place during office hours on any working day on prior appointment. Subject to the realization of the reserve price, the vehicle will be sold for the highest bid amount on "as is where is" condition. The successful bidder shall pay the entire bid amount on the spot and immediately take delivery of the vehicle. The bank reserve the right to cancel or postpone auction or not to accept the highest bid without assigning any reasons therefore. On all matters not covered by these terms and conditions, the banks's decision shall be final and binding on all concerned. Sd/- Branch Head Place: Mumbai Date: 06-09-2022



Email: DBKYAN@bankofbaroda.com

POSSESSION NOTICE [Under Rule 8(1) of Security Interest (Enforcement

ment) Rules, 2002] Whereas. The undersigned being the authorized officer of the Bank Of Baroda Shivaji Chowk Kalyan Branch, Plot No.1962/1963, Next To Kdmc Office Kalyan West - 421301 under the Securitization and Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice Dated 22/06/2022 Calling upon the Borrowers/Guarnators/ Mortagagor M/s Shree Ram Textile Prop. Shri Ramniwas Gordhan Ram Rewar & Shri. Kanararam Ramniwas Rewad (Rewar) to repay the amount mentioned in the notice being Rs.1,16,24,004.29 (Rupees One Crore Sixteen Lakh Twenty Four Thousand Four and Paise Twenty Nine Only) as on 20/06/2022 within 60 days from the date of receipt of the said notice with future interest and incidental charges w.e.f.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower / Guarantor and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this Day of 01/09/2022 of the year 2022.

The borrower/guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank Of Baroda, Shivaji Chowk, Kalyan Branch, Plot No.1962/1963 Kayan West - 421301 for an amount of Rs. 1,16,24,004.29 (Rupees One Crore Sixteen Lakh Twenty Four Thousand Four and Paiss Twenty Nine Only) as on 20/06/2022 plus interest and incidental expenses incurred by bank w.e.f21/06/2022.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets Description of the Immovable Property

All that Piece and parcel of RCC Gala admeasuring about 2262 built up Sq fis. i.e 210.22 Sq. mtrs area or there about bearing gala no 201 of 201 floor in building No. D bearing G H no 1987. Constructed upon land bearing Survey No.22, Hissa No.3/1 plot number 1 (old survey number 21/3)situated lying and being at village - Shelar bhiwandi Taluka- Bhiwandi District thane and Sub Division and Sub Registration Office of bhiwandi Divison and Distrcit which is owned by mr. Kanaram Ramniwas Rewar) East- Open Plot, **West** kedia Compound, **North**-kedia Compound, **South**-Internal Road).

All that Piece and Parcel of NON AGRICULTURE LAND situated lying and being at Village - Sherlar Bhiwandi, Taluka - Bhiwandi District Thane, Sub District Bhiwandi Bearing Survey NO. 22, Hissa No. 3/1, (old Survey No. 21/3), Jointly 1/3 of Equal share in the Registration Sub District Bhiwandi, land with plinth No. DG- 02 with Structure thereon admeasuring about 211.98 Sq. Mtrs out of 8900 Sq. Mtrs (which is owned by Mr. Ramniwas G Rewar), East-Open Plot, West Kedia compound, North-kedia compound South - internal Road).

Hypothcation of goods, book debts and other movable assets etc

Date : 01.09.2022 Place : Kalyan

Sd/-Authorised Office Bank Of Baroda

DECCAN GOLD MINES LIMITED CIN: L51900MH1984PLC034662

Registered Office: Parinee Crescenzo, 8th Floor, C38-39, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051 Email: info@deccangoldmines.com / dgmlagm@deccangoldmines.com Website: www.deccangoldmines.com

NOTICE

Notice is hereby given that:

Notice is hereby given that:

1. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 and the requirements of the General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), the 38" Annual General Meeting (AGM) of Deccan Gold Mines Limited [the Company] will be held through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) on Wednesday, September 28, 2022 at 11:00 A.M. (IST) to transact the Ordinary and Special Businesses as set out in the Notice dated August 11, 2022 convening the AGM. The Ministry of Corporate Affairs, vide its General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020; 17/2020 dated April 13, 2020; 22/2020 dated June 15, 2020; 33/2020 dated September 28, 2020; 39/2020 dated December 31, 2020; 10/2021 dated June 23, 2021; General Circular No. 20/2021 dated December 8, 2021 and 02/2022 dated May 5, 2022 along with such other applicable Circulars issued by MCA (hereinafter referred to as "MCA Circulars"), SEBI Circular dated May 13, 2022 and any other applicable laws and regulations has Circulars issued by MCA (hereinafter referred to as "MCA Circulars"), SEBI Circular dated May 13, 2022 and any other applicable laws and regulations has allowed companies to conduct the AGM, up to December 31, 2022 through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM). In accordance with the applicable provisions and the MCA Circulars and SEBI Circulars, the 38th AGM of the Company shall be conducted through VC/ OAVM facility. The said MCA Circular dated May 5, 2020 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 has granted relaxations to the Companies, with respect to printing and dispatching of physical copies of Annual Report to shareholders. Accordingly, the Company will only be sending soft convolidate Notice convening the 38th AGM and Annual Report 2021.

copies of Annual Report to sareholders. Accordingly, the Company Will only be sending soft copy of the Notice convening the 38th AGM and Annual Report 2021-22 to the shareholders whose email IDs are registered with the Company/ Registrar and Share Transfer Agent/Depository Participant as on the cut-off date i.e. Friday, September 2, 2022. Those shareholders whose email IDs are not updated with the Company/ Registrar and Share Transfer Agent/ Depository Participant can avail soft copy of the 38th AGM Notice and Annual Report of the Company for the financial year 2021-22 by raising a request to the Company at info@deccangoldmines.com /dgmlagm@deccangoldmines.com. Alternatively, the Notice of AGM and Annual Report 2021-22 will also be made available on the Company's website i.e. www.deccangoldmines.com, website of the Stock Exchange viz. BSE Limited at www.bseindia.com and website of Link Intime India rivate Limited (www.instavote.linkintime.co.in).

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the Listing Regulations), the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, September 19, 2022 to Wednesday, September 28, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM.

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the es (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to offer to its members the facility of "remote e-voting" provided by Link Intime India Private Limited to enable them to cast their vote by electronic means on all the resolutions as set out in the said Notice.

The details pursuant to provisions of the Companies Act, 2013 and the Rules framed thereunder are given below:

a. the business as set out in the Notice of AGM may be transacted by

 b. date and time of commencement of remote e-voting the means: Sunday, September 25, 2022 at 9.00 A.M. (IST); c. date and time of end of remote e-voting through Tuesday, September 27, 2022 at 05:00 P.M. (IST);

d. the cut-off date for determining the eligibility to vote by remote e-vot e-voting at the time of the AGM is Wednesday, September 21, 2022; any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. Wednesday, September 21, 2022 may refer to the

remote e-voting instructions in the Notes attached the Notice convening the AGM to obtain the login ID and password; f. Members may note that:

(I) the remote e-voting module shall be disabled by Link Intime at 5:00 p.m. (IST) on September 27, 2022 and once the vote on a resolution cast by the member, the member shall not be allowed to change i subsequently;

 (ii) Since the 38^a AGM will be convened through VC/ OAVM, the facility for voting through physical ballot paper will not be made available however members may cast their vote through e-voting platform which will be made available at the time of the AGM; (iii) the members who have cast their vote by remote e-voting prior to the

AGM may also attend the AGM through VC/ OAVM but shall not cast their vote again; (iv) a person whose name is recorded in the register of members or in the

register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting as well as e-voting at the time of AGM;
g. For the process and manner of remote e-voting, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and InstaVote e-Voting manua available at https://instavote.linkintime.co.in under 'Help' Section or send an email to the contact person whose details are as under:

Name : Ikram Shaikh Designation: (Associate - Technology Group) Link Intime India Pvt. Ltd

Address: C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai – 400 083.

 Email id : enotices@linkintime.co.in Phone number: +91 22 49186000 (Extn: 2709).

5. Members who are holding shares in physical form whose email addresses are not registered with the Company can cast their vote through remote evoting or through the evoting at the time of the meeting in manner and by following the instructions as mentioned in the Notes section of the Notice dated August 11, 2022 convening the 38" AGM.

Members are advised to register/update their e-mail address with their DPs ir case of shares held in electronic form and to the Company and/or its RTA in case of shares held in physical form for receiving all communications, including Annual Report, Notices, Circulars etc. by email from the Company in future.

By order of the Board of Directors

For Deccan Gold Mines Limited S. Subramaniam

Date: September 6. 2022

Mr. Udit P. Sanghai Wholetime Director and CFO DIN: 06725206

Company Secretary Membership No. A12110

Wsfx युनिट ६२२, द समिट बिझनेस बे - ओंकार, वॉल स्ट्रीट, wall street पीव्हीआर सिनेमा समोर, चकाला, एम.व्ही. रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३ • दूरध्वनी : ०२२-६२७०९६०० • वेबसाइट : www.wsfx.in ई-मेल: info@wsfx.in • CIN- L99999MH1986PLCO39606

३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, पुस्तक बंद करणे आणि ई-मतदान माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की वॉल स्ट्रीट फायनान्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २९ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ०४:०० वाजता कंपनी कायदा, २०१३ (कायदा) आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियम आणि सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ च्या लागू तरतुर्दीचे पालन करून व्हिंडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम) द्वारे सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१,१९/२०२१, २१/२०२१ आणि ०२/२०२२ दिनांक ८ एप्रिल २०२०, १३/२०१३ एप्रिल ०२०१३, ०२/२०२२ सह वाचा जानेवारी २०२१, ०८ डिसेंबर २०२१,१४ डिसेंबर २०२१ आणि विद्यमान २/२०२२ दिनांक ५ मे २०२२, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले (एमसीए परिपत्रक) आणि परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२२/६२

सेबी/एचओ/डीडीएसएच/पी/सीआयआर /२०२२/००६३ दिनांक १३ मे, २०२२, आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी परिपत्रक) द्वारे जारी केलेली इतर लागू परिपत्रके आणि त्यांचे पालन कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) आणि सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन) च्या तरतुर्दीसह, कंपनीची ३५ वी एजीएम होत आहे. व्हीसी /ओव्हीएम द्वारे आयोजित केले जाते, ज्यासाठी सामान्य ठिकाणी सदस्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नसते. म्हणून, सदस्य व्हीसी/ओव्हीएएम द्वारे आगामी एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात आणि सहभागी होऊ शकतात. कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम १८ सह वाचलेल्या कायद्याच्या कलम १०१ नुसार, सूची विनियमांचे नियमन ३६ सर्वसाधारण सभेचे सचिवीय मानक (एसएस-२), आणि एमसीए परिपत्रके आणि सेबी चे पालन परिपत्रके, कंपनीच्या २०२१-२२ आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह ३५ व्या एजीएमची सूचना ०६ सप्टेंबर २०२२ रोजी ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी / रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजेंट , डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना ईमेलद्वारे पाठविण्यात आले आहेत. सभासदांना ३५ व्य एजीएम आणि वार्षिक अहुवालाच्या सूचनेची भौतिक प्रत पाठवण्याच्या आवश्यकता एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांद्वारे वितरित केल्या आहेत. सभासदांना याद्वारे सूचित केले जाते की एमजीएम सूचनेसह सदर वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.wsfx.in</u>, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वर देखील उपलब्ध आहे. एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी आपल्या सदस्यांना रिमोट ई-व्होटिंगची सुविधा प्रदान करताना कंपनीला आनंद होत आहे. एजीएम दरम्यान ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही, त्यांना कंपनी ई-व्होटिंगची सुविधा देखील प्रदान करेल. कंपनीने एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग प्रदान करण्यासाठी एनएसडीएल सोबत एक व्यवस्था केली आहे. ज्या व्यक्तीचे नाव सदस्य/ लाभार्थी मालकांच्या नोंदणीवर **कट-ऑफ तारखेला म्हणजेच गुरुवार, २२** सप्टेंबर २०२२ रोजी दिसते ती केवळ एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग सुविधा किंवा ई-व्होटिंगच लाभ घेण्यास पात्र असेल. दूरस्थ ई-मतदान कालावधी सोमवार, २६ सप्टेंबर २०२२ (सकाळी ०९.००) रोजी सुरू होईल आणि बुधवार, २८ सप्टेंबर २०२२ (सायं.०५.००) रोजी समाप्त होईल. या कालावधीत, कंपनीचे सदस्य एजीएम सूचनेमध्ये नमूद केलेल्या बार्बीवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मते देऊ शकतात. एकदा ठरावावर सदस्याने मत दिले की, त्यानंतरच्या कोणत्याही बदलास परवानगी दिली जाणार नाही. सदस्यांचे मतदान हक्क कट ऑफ तारखेला म्हणजे गुरुवार, २२, सप्टेंबर २०२२ रोजी कंपनीच्या पेड-अप शेअर कॅपिटलमधील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. दुरस्थ ई-मतदानाशी संबंधित तपशीलवार सूचना आणि एजीएम दरम्यान ई-मतदान हे एजीएम सूचनेचा भाग असलेल्या नोटसमध्ये प्रदान केले आहे. केवळ तेच सदस्य, जे व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर आपले मत दिलेले नाही आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासून प्रतिबंधित केले जाणार नाही, ते उपलब्ध ई-मतदान प्रणालीद्वारे ३५ व्या एजीएम दरम्यान मतदान करण्यास पात्र असतील. ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते एजीएमला उपस्थित राहण्यास पात्र असतील. तथापि, ते एजीएममध्ये मतदान करण्यास पात्र असणार नाहीत. कोणतीही व्यक्ती, जी एजीएम सूचना ईमेलद्वारे पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेनुसा शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीची सदस्य बनते, ती एजीएम सूचनेचा संदर्भ घेऊ शकते आणि evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून एनएलडीएल कडून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते मध्ये ज्या सदस्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाही ते ज्यांचे ईमेल पत्ते डिपॉझिटरीज/कंपनी/आरटीए कडे नोंदणीकृत नाहीत अशा भागधारकांच्या प्रक्रियेचा संदर्भ घेऊ शकतात ई-व्होटिंगसाठी लॉगिन क्रेडेन्शियल मिळविण्यासाठी ३५ वी एजीएम नोटिसमध्ये तपशीलवार. कोणत्याही शंका असल्यास सदस्य वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्युज) आणि ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्युअल पाह शकतात https://www.evoting.nsdl.com किंवा एनएसडीएलच्या डाउनलोड विभागात उपलब्ध आहेत एनएसडीएल टोल-फी क्रमांक: १८००१०२० ९९० /१८०० २२४ ४३० वर संपर्क . करा.अधिनियमाच्या कलम ९१ आणि सूची विनियमांच्या नियमन ४२ नुसार, ३५ व्या एजीएमच्या उद्देशान कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके गुरुवार, २२, सप्टेंबर २०२२ ते गुरुवार २९ सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवसांसह) पासून बंद राहतील. वॉल स्टीट फायनान्स लिमिटेड मनीषा स्वामी

तारीख: ६ सप्टेंबर २०२२ ठिकाण : मुंबई

कंपनी सेक्रेटरी

पोलो क्वीन इंडस्ट्रियल अँड फिनटेक लिमिटेड

(CIN: L72200MH1984PLC094539)

नोंदणीकृत कार्यालय: ३०४, अ ते न औद्योगिक परिसर, जी के. मार्ग,

लोअर परेल (प), मुंबई - ४०००१३ **दूरध्वनी:** ०२२ २४९३५४२१/२४८१७००१,

फॅक्स: ०२२ २४९३५४२०/२४८१७०४७, वेबसाइट: www.poloqu

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन

(ओव्हीएएम) द्वारे होणाऱ्या ३८ वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

कंपनीच्या सदस्यांची ३८ वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २८ सप्टेंबर

२०२२ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स

(ओव्हीएएम) द्वारे ३८ एजीएम च्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यावसायांचा व्यवहार

करण्यासाठी होणार आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुर्दीनुसार ५ मे २०२२

रोजीचे सामान्य परिपत्रक क्रमांक ३/ २०२२, दिनांक ८ एप्रिल २०२० रोजीचे पूर्वीचे

सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० आणि दिनांक १७/२०२० रोजीचे परिपत्रक नं

१३ एप्रिल २०२० आणि परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक ०५ मे २०२० आणि

१३ जानेवारी २०२१ (एकत्रितपणे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भित), आणि भारतीय

सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड (सेबी) ने जारी केलेले परिपत्रक मे रोजीच्या परिपत्रकाद्वारे

१३, २०२२, १५ जानेवारी २०२१ व्या आणि १२ मे, २०२० रोजी, कंपनीने २०२१-

२२ वार्षिक अहवालासह ३८ एजीएमची सूचना पाठवली आहे. ०२ सप्टेंबर, २०२२

रोजी, ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीज पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत

आहेत त्यांना इलेक्टॉनिक मोडद्वारे आणि वार्षिक अहवाल २०२१-२२ ची एक

भौतिक प्रत पाठवली जाईल <u>secretarial@poloqueen.com</u> वर फोलिओ

क्रमांक/डीपी आयडी आणि क्लायंट आयडीचा उल्लेख करत आहे. हे दस्तऐवज

देखील उपलब्ध आहेत आणि कंपनीच्या वेबसाइट <u>www.poloqueen.com</u> आणि

in, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट्स म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि मेट्रोपॉलिटन

स्टॉक एक्स्चेंजच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.msei.in</u> वर डाउनलोड केले जाऊ शकतात. सॅटेलाइट कॉपॉरेट सर्व्हिसेस लिमिटेडची वेबसाइट

http://www.satellitecorporate.com/ येथे आहे. आणि सेंट्रल डिपॉझिटरी

सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडच्य<u>ा www.evotingindia.com</u> वर देखील उपलब्ध

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदींनुसार, कंपनी (व्यवस्थापन

आणि प्रशासन) नियम, २०१४ (सुधारित केल्यानुसार) आणि सेबी च्या नियम ४४

(सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम नियम २० सह वाचले

आणि एमसीए परिपत्रके कंपनी आपल्या सभासदांना या उद्देशासाठी एजीएममध्ये

व्यवहार करण्याच्या व्यवसायाच्या संबंधात रिमोट ई-व्होटिंगची सुविधा देत आहे,

कंपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएलएस) सोबत करार

केला आहे. अधिकृत ई-व्होटिंग एजन्सी म्हणून इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानाची

सोय करण्यासाठी. एजीएमच्या तारखेला रिमोट ई-व्होटिंग तसेच ई-व्होटिंग

सिस्टीमचा वापर करून सदस्याने मत देण्याची सुविधा सीडीएलएस द्वारे प्रदान केली

जाईल. रिमोट ई-मतदान कालावधी शनिवार, २४ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी

९.०० वाजता सुरू होईल आणि मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी

५.०० वाजता (भा.वे.) संपेल. त्यानंतर मतदानासाठी सीडीएसएल द्वारे रिमोट ई-

मतदान अक्षम केले जाईल आणि सदस्यांना उक्त तारीख आणि वेळेच्या पुढे

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. शेअरधारकांनी

एकदा दिलेले मत नंतर ते बदलू दिले जाणार नाही. या कालावधीत, कंपनीचे सदस्य

एकतर भौतिक स्वरूपात किंवा अभौतिक स्वरूपात शेअर्स धारण करत आहेत, कट-

ऑफ तारखेनुसार म्हणजे बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२ रोजी रिमोट ई-व्होटिंगची

सुविधा मिळण्याचा हक्क असेल. सभासदांचे मतदान हक्क कट ऑफ तारखेनुसार

कंपनीच्या पेड-अप इक्टिी कॅपिटलमधील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असतील.

सभासद एजीएमच्या आधी/दरम्यान रिमोट ई-व्होटिंग सुविधेचा वापर करून

कोणत्याही किंवा सर्व ठरावांवर आपले मत देऊ शकतात. वार्षिक सर्वसाधारण

सभेपूर्वी आणि दरम्यान दूरस्थ ई-मतदानासाठी तपशीलवार सूचना एजीएमच्या

नोटिसमध्ये दिलेल्या आहेत. ज्या सदस्यांनी रिमोट इव्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही अशा सदस्यांना सभेदरम्यान रिमोट इव्होटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल

ज्या सदस्यांनी अत्रस्व पूर्वी ठरावांवर मते दिली आहेत ते देखील VC/OAVM द्वारे

एजीएममध्ये भाग घेण्यास पात्र असतील परंतु त्यांना ठरावांवर मतदान करण्याची

परवानगी दिली जाणार नाही. कोणतीही व्यक्ती, जी नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे

शेअर्स घेते आणि कंपनीचा सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच २१

सप्टेंबर २०२२ पर्यंत शेअर्स धारण करते, ती हेल्पडेस्कवर

evoting@cdslindia.com किंवा कंपनी/ रजिस्ट्रार आणि ट्रान्सफ्फर एजंटला

विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, तुम्ही रिमोट ई-

व्होटिंगसाठी सीएसडीएलमध्ये आधीच नोंदणीकृत असल्यास, तुम्ही तुमचा सध्याचा

वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून तुमचे मत देऊ शकता. मे. दीप्ती नागोरी

आणि असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी यांची एजीएमपूर्वी/दरम्यान रिमोट

इव्होटिंगची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून

नियुक्ती करण्यात आली आहे. एजीएम आणि ई-व्होटिंग सिस्टीममधून ई-व्होटिंगल

उपस्थित राहण्याबाबत तुमच्या काही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही

मदतीसाठी खालील <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे

प्रश्न (एफएक्युज) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू शकता. विभाग किंवा

<u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर ईमेल करा किंवा श्री नितीन कुंदर

(०२२- २३०५८७३८) किंवा श्री मेहबूब लखानी (०२२-२३०५८५४३) किंवा श्री

राकेश दळवी (०२२-२३०५८५४२) यांच्याशी संपर्क साधा. एजीएमच्या उद्देशाने

सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफ्फर बुक्स गुरुवार, २२ सप्टेंबर २०२२ ते बुधवार

सीआयएनः एल९२१००एमएच१९९७पीएलसी१०८९८१ नोंदणीकृत कार्यालयः प्राईम फोकस हाऊस, लिंकिंग रोड, सिटी बँकेसमोर, खार (पश्चिम), मुंबई ४०००५२ दूरध्वनी: ०२२-६७१५५०००, फॅक्स क्र. ०२२-६७१५५००१ संकेतस्थळः www.primefocus.com ई-मेलः ir.india@primefocus.com

व्हेडिओ कॉन्फरन्सिंग/अन्य ऑडिओ / व्हिज्युअल माध्यमद्वारे घेण्यात येणाऱ्या प्राईम फोकस लिमिटेडच्या २५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात माहिती

पाद्वारे **सूचना** देण्यात येते की, दिनांक ऑगस्ट १२, २०२२ रोजीच्या एजीएमच्या सूचनेमध्ये नम् यवसायाच्या व्यवहाराकरिता प्राईम फोकस लिमिटेडच्या (**कंपनी**)च्या सभासदांची २५ वी वार्षिक प्तर्वसाधारण सभा (**एजीएम**) शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी दु. १२.३० वा. लिस्टिंग रेग्युलेशन्सच्य काही तरतुदीसंदर्भात रिलॅक्सेशनसंदर्भात मे १३, २०२२ रोजीच्या सर्क्युलर सिक्युरीटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (**सेबी सर्क्युलर**) आणि दिनांक ८ एप्रिल, २०२० रोजीचे, दिनांक एप्रिल १३, २०२० रोजीचे, दिनांक मे ५, २०२० रोजीचे, जानेवारी १३, २०२१ रोजीचे, दिनांक डिसेंबर १४, २०२१ आणि दिनांक मे ५, २०२२ रोजीचे कारभार व्यवहार मंत्रालय (**एमसीए सर्क्युलर्स**) सहवाचता सेबी (लिस्टिंग गॅब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (**लिस्टिंग रेग्युलेशन्स**) आणि कंपर्न अधिनियम, २०१३ (**अधिनियम**) च्या सर्व प्रयोज्य तरतुदी आणि त्यान्वये नियमावलीनुसार, कोविड -१९ पॅंडेमिक म्हणून सामाईक स्थळावर कंपनीच्या सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम) द्वारे घेण्यात येणार आहे. एजीएमकरिता स्थळ कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय अर्थात प्राईम फोकस हाऊस, लिंकिंग रोड, सिटी बँकेसमोर, खार (पश्चिम), मुंबई ४०००५२ हे असेल.

गमरीए सर्क्यलर्स आणि सेबी सर्क्यलर्सप्रमाणे. वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता वार्षिक अहवाल आणि रजीएम सुचना केवळ इलेक्टॉनिक स्वरूपात मंगळवार, ०६ सप्टेंबर, २०२२ रोजी कंपनी/प्रबंधक आणि . रोअर हस्तांतरण दलाल/डिपॉझिटरीज/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर केवळ कंपनीच्या सभासदांना पाठविण्यात येईल. वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता कंपनीचे वार्षिक अहवाल आणि एजीएमची सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.primefocus.com येथे आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (**सीडीएसएल**) www.evotingindia.com येथे, बीएसई लिमिटेडचे संकेतस्थळ www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com) येथेदेखील उपलब्ध आहे. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सहभागी होणारे सभासद . कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अन्वये करण्यात आलेल्या कोरमच्या हेतूनुसार गणण्यात

रजीएमच्या सूचनेमध्ये नमूद व्यवसायाच्या व्यवहाराकरिता रिमोट ई-मतदान वा ई-मतदानाद्वारे त्यांचे मत

प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या सभासदांद्वारे ई–मतदानाचे स्वरूप भाणि सभासद ज्यांचा ई-मेल नोंदणीकृत नाही, त्यांना एजीएमदरम्यान रिमोट ई-मतदान वा ई-तदानाकरिता तपशिलवार सूचनांसह एजौएमच्या आमंत्रण सूचनेमध्ये पुरविण्यात येईल. -मेल पत्ता अपडेट करण्याकरिता/नोंदणीचे स्वरूपः

- प्रत्यक्ष स्वरूपात धारण शेअर्स असलेले सभासद ज्यांनी कंपनीसह त्यांचा ई-मेल पत्ता अपडेट केल नाही/नोंदणीकृत केलेला नाही, त्यांनी भागधारकाचे नाव, फोलिओ क्रमांक, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढील आणि मागील) यासह पॅन (पॅन कार्डाची साक्षांकित प्रत), आधार (आधार कार्डाची साक्षांकित प्रत) कंपनीचे प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण दलाल असे लिंक इनटाईम प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए), सी१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई ४०००८३ येथे दुरध्वनीः ०२२-४९१८६२७०, फॅक्सः ०२२-४९१८६०६०, ई-मेलः rnt.helpdesk@linktime.co.in येथे वा कंपनी <u>ir.india@primefocus.com</u> अर्ज आयएसआर , मध्ये कंपनीला पाठविण्याची विनंती आहे.
- डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात धारण शेअर्स असलेले सभासद ज्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता अपडेट केल नाही/नोंदणीकृत केलेला नाही, त्यांना डिपॉझिटरी पार्टिसिपंट्ससह त्यांचा ईमेल पत्ता अपडेट करण्याची/नोंदणीकृत करण्याची विनंती आहे.

मोट ई-मतदान कालावधी **सोमवार, सप्टेंबर २६, २०२२ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे)** सुरू होईल आणि गुरूवार, सप्टेंबर २९, २०२२ रोजी संध्या. ५.०० वा. (भाप्रवे) संपेल. सदर कालावधीटरम्यान. सभासद त्यांचे मत इलेक्टॉनिकली देऊ शकतात. रिमोट ई-मतदान मॉड्यूल **गुरूवार**, **सप्टेंबर २९, २०२२ रोजी संध्या. ५.०० वा**. सीडीएसएलद्वारे शक्य नसेल आणि सभासदांना त्यानंतर रेमोट ई–मतदानाद्वारे मत देण्यास परवानगी नसेल. कट ऑफ तारीख अर्थात सप्टेंबर २३, २०२२ रोजी भासदांचे हक्क कंपनीच्या भरणा केलेल्या भाग भांडवलाच्या तुलनेत असतील.

पसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्सप्रमाणे आणि कंपनीच्या सभासदांच्या लाभ आणि माहितीकरित ारील माहिती निर्गमित करण्यात येत आहे.

सदर माहिती पनीचे संकेतस्थळ <u>www.primefocus.com</u> येथे, स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ अर्थात बीएसई लिमिटेडचे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लेमिटेड (<u>www.nseindia.com</u>) येथेदेखील उपलब्ध आहे.

नभासदांनी कंपनीचे प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण दलाल यांना खालील पत्त्यावर संपर्क साधावा

मेसर्स लिंक इनटाईम प्रायव्हेट लिमिटेड

सी१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई ४०००८३

दरध्वनीः ०२२-४९१८६२७०, फॅक्सः ०२२-४९१८६०६०,

है-मेल: rnt.helpdesk@linktime.co.in

२५ वी एजीएमची सूचना सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर पाठविण्यात आली आहे.

मंडळाच्या आदेशाद्वारे प्राईम फोकस लिमिटेडकरित सही / -

परिना शाह

स्थळः मुंबई नारीख: सप्टेंबर ५, २०२२ कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड

सीआयएनः एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३४६६२ नोंदणीकृत कार्यालयः परिनी क्रिसेन्झो, ८वा मजला, सी ३८-३९, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०० ०५१

ईमेलः info@deccangoldmisnes.com/dgmlagm@deccangoldmines.com वेबसाईटः www.deccangoldmines.com

सूचना

सचना याद्वारे देण्यात येते कीः

कंपनी अधिनियम, २०१३ चे अनुपालन आणि निगम व्यवहार मंत्रालया (एमसीए) द्वारे जारी जनरत सर्क्यलर क्र. २०/२०२० दिनांकित ५ मे. २०२० च्या आवश्यकतेमध्ये डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड (कंपनी) ची ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही एजीएमला बोलविणाऱ्या दिनांक ११ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या सूचनेत नमुद सर्वसाधारण आणि विशेष कामकाज करण्यासाठी बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ११.०० वा. (भाप्रवे), व्हिडिओ कॉन्फरसिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ मिन्स (ओएव्हीएम) मार्फत घेण्यात येणार आहे. द्वारे जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून, २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, १०/२०२१ दिनांक २३ जून, २०२१, जनरल सर्क्युलर क्र. २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१ आणि ०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ (यानंतर ''एमसीए सर्क्युलर्स'' असा संदर्भित) आणि सेबी चे सर्क्युलर दिनांक १३ मे, २०२२ रोजीचा सर्क्युलर मध्ये दिलेल्या पद्धतीने व्हीसी किंवा ओएव्हीएम मार्फत त्यांची एजीएम घेण्याची कंपन्यांना ३१ डिसेंबर, २०२२ पर्यंत परवानगी दिली आहे. त्यानुसार वरील सदर एमसीए जनरल सर्क्युलर्सच्या आवश्यकतेच्या अनुपालनामध्ये कंपनी व्हीसी किंवा ओएव्हीएम मार्फत ३८वी एजीएम बोलीविली

सदर एमसीए परिपत्रक दिनांकित ५ मे, २०२० आणि सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआरपी/पी/२०२०/७९ दिनांकित १२ मे, २०२० ने भागधारकांना वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती छापणे आणि पाठविण्याच्या संदर्भात कंपन्यांन शिथलीकरण मंजुर केले आहे. त्यानुसार कंपनी कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२ रोजीस कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे ई-मेल आयडी नोंदविलेल्या भागधारकांना ३८व्या एजीएमला बोलाविणारी सूचना आणि वार्षिक अहवाल २०२१-२२ ची फक्त सॉफ्ट कॉपी पाठवेल. ज्या भागधारकांनी त्यांचे ईमेल आयडी कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे अद्ययावत केलेले नाहीत info@deccangoldmines.com/ dgmlagm@deccangoldmines.com येथे कंपनीकडे विनंती पाठवन ३८व्या एजीएमची सचना आणि वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक अहवालाची सॉफ्ट कॉपी प्राप्त करू शकतात. पर्यायी एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२१-२२ कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.deccangoldmines.com स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ची वेबसाईट म्हणजेच www.instavote.linkintime.co.in वर सुद्धा उपलब्ध करण्यात येईल.

- कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४२ अनुसार कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही एजीएमच्या हेतुकरिता सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२ पासून बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ पर्यंत (दोन्ही दिवस मिळून) पर्यंत बंद राहतील.
- कंपनी अधिनियम २०१३ चे कलम १०८ सहवाचता सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) २०१४ चा नियम २० आणि इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी लिस्टिंग रेग्युलेशन्स च्या रेग्युलेशन ४४ सेक्रेटरीयल स्टॅण्डर्ड ऑन जनरल मिटिग्ज (एसएस-२) नुसार कंपनीला सदर सूचनेत नमुद सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमाने त्यांचे मतदान करणे त्यांना शक्य होण्यासाठी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारे पुरविलेल्या ''दूरस्थ ई-मतदान'' च्या सुविधेचा तिच्या सभासदांना प्रस्ताव दिल्याचा आनंद होत आहे.
- कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत स्थापित नियमांच्या तरतुदीनुसार तपशील खालील प्रमाणे ए. एजीएमच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमाने करता येईल.
- बी. इलेक्ट्रॉनिक माध्यमाने दूरस्थ ई-मतदान सुरू होण्याची तारीख वेळः रविवार, २५ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ०९.०० वा. (भाप्रवे).
- सी. इलेक्ट्रॉनिक माध्यमाने दूरस्थ ई-मतदान समाप्त होण्याची तारीखा आणि वेळः मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ०५.०० वा. डी. दूरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान किंवा एजीएमच्या वेळी ई-मतदानासाठी पात्रता ठरविण्यासाठी क
- कोणीही व्यक्ती ज्यांनी एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेर आणि कंपनीचे सभासद बनले आहे आणि कट-ऑफ तारीख म्हणजेच बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२ रोजीस शेअर्स धारण केले आहेत ते लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी एजीएम निमंत्रणाच्या सूचनेला जोडलेल्या टीपांमधील रिमोट ई-व्होटिंग निर्देश पाहू शकतात.

ऑफ तारीख आहे बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२

- (i) दूरस्थ ई-मतदान मॉड्युल २७ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) लिंक इनटाईम द्वारे बंद करण्यात येईल आणि सभासदाने ठरावावर एकदा केलेल्या मतदानात सभासदाला त्यानंतर बदल करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.
- (ii) ३८वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत बोलाविण्यात येत असल्यामुले प्रत्यक्ष बॅल पेपरमार्फत मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार नाही, तथापी सभासद ई-मतदान प्लॅटफॉर्म त्यांचे मतदान करू शकतात जे एजीएमच्या वेळी उपलब्ध करण्यात येईल. (iii) ज्या सभासदांनी एजीएम पूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सुद्धा
- व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहु शकतात परंतु पुन्हा त्यांचे मतदान करू (iv) ज्या व्यक्तींची नावे कट-ऑफ तारखेस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांच
- रजिस्टर किंवा सभासद रजिस्टरमध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त दूरस्थ ई-मतदानाची सुविधा घेण्यासाठी तसेच एजीएमच्या वेळी ई-मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील. जी. दुरस्थ ई-मतदानाची प्रक्रिया आणि पद्धतीकरिता सभासद हे सभासदांसाठी असलेल्या फ्रिक्वेंटर्ल आस्वड क्वेश्चन्स (एफएक्युज्) चा संदर्भ घेऊ शकतात आणि हेल्प सेक्शन खाली https://instavote.linkintime.co.in येथे उपलब्ध इन्स्टाव्होट ई-व्होटिंग मॅन्युअल पाह्

शकतात किंवा enotices@linkintime.co.in वर एक ई-मेल पाठवू शकतात. किंवा दू.क.

- :०२२-४९१८६१७५ वर संपर्क साधू शकतात. ज्या सभासदांनी प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेले आहेत आणि ज्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे नोंदविलेले नाहीत ते ३८व्या एजीएमला बोलाविणाऱ्या दिनांक ११ ऑगस्ट, २०२२ रोजीचा सूचनेच्या टिपा सेक्टशन मध्ये नमूद माहितीचा अवलंब करून सभेच्या वेळी ई-मतदानामार्फत किंवा दुरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान करू शकतात.
- सभासदांना भविष्यात कंपनीकडून ईमेलद्वारे वार्षिक अहवाला सूचना, सर्क्युलर इ. सह सर्व पत्रव्यवहा प्राप्त करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण केले असल्यास त्यांच्या डीपीज्कडे आणि प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केले असल्यास कंपनी आणि/किंवा आस्टीएकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणी/अद्ययावत करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

संचालक मंडळाच्या आदेशाद्वां डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड करित

दिनांक : ६ सप्टेंबर, २०२२

सही /-एस. सब्रमनियम रेक्सनॉर्ड इलेक्ट्रॉनिक्स अँड कंट्रोल्स लिमिटेड नोंद. का.: ९२-डी, गव्हर्नमेंट इंडस्ट्रीयल इस्टेट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ ई-मेलः finance@rexnordindia.com संकेतस्थळः www.rexnordindia.com

दूरध्वनीः ९१-२२-६२४०१८००, फॅक्स क्र.ः ९१-२२-६२४०१८१६ सीआयएनः एल३१२००एमएच१९८८पीएलसी०४७९४६ ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, रिमोट ई-मतदान माहिती आणि पुस्तिका बंद

पाद्वारे सूचना देण्यात येते की, एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद व्यवसायाच्या व्यवहाराकरिता मार्च ३१, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') **मंगळवार** सप्टेंबर २७, २०२२ रोजी स. ११.०० वा. संगम बँकेट्स, प्लॉट क्र. ३६६-३८६, आरएससी ३७, मंगलमूर्ती रोड, मंगलमूर्ती हॉस्पिटलसमोर, गोराई-॥, बोरीवली (पश्चिम), मुंबई ४०००९२ येथे घेण्यात येणार आहे.

मार्च ३१, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिता संचालकांचे निष्कर्ष, लेखापरीक्षित वित्तीय विवरणपत्र, लेखापरीक्षकांचे अहवाल इ. सह कंपनीचा वार्षिक अहवाल आणि विश्लेषणात्मक विवरणपत्रासह वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनी/आरटीए/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह नोंदणीकृत ई-मेल त्यावर केवळ कंपनीच्या सभासदांना ई-मेल करण्यात येईल वा त्यांच्या पोस्टल पत्त्यावर सभासदांन पाठविण्यात येईल. सदर प्रपत्रे कंपनीचे संकेतस्थळ असे, www.rexnordindia.com, स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com येथे आणि एजीएम सूचना ही सीडीएसएलचे संकेतस्थळ www.evotingindia.com येथे यावरदेखील उपलब्ध आहे.

सेबी (एलओडीआर) नियमावली, २०१५ च्या नियमावली ४४ आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ आणि त्यान्वये करण्यात आलेल्या नियमावलीनुसार, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे पुरविण्यात आलेल्या ठरावांवर त्यांच्या सभासदांना त्यांचे मत इलेक्ट्रॉनिव वरूपात देण्यास शक्य होण्यासाठी सुविधा पुरविण्यासाठी कंपनी इच्छुक आहे. कट ऑफ तारीख अर्थात **सप्टेंबर २०, २०२२** रोजी प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या प्रभासदांना एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद व्यवसायाच्या व्यवहाराकरिता त्यांचे मत इलेक्ट्रॉनिकली देता

कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदी आणि त्यान्वये करण्यात आलेल्या नियमावलीनुसार तपशील

- एजीएमची सूचना पाठवणी पूर्वत्वाची तारीखः सप्टेंबर १, २०२२
- रिमोट ई-मतदान सुरू होण्याची तारीख आणि वेळः सप्टेंबर २४, २०२२ रोजी स. ९.०० वा.
- रिमोट ई-मतदान संपण्याची होण्याची तारीख आणि वेळः सप्टेंबर २६, २०२२ रोजी संध्या. ५.०० वा. (भाप्रवे)
- इलेक्टॉनिक स्वरूपात सप्टेंबर २६, २०२२ रोजी संध्या, ५,०० वा, (भाप्रवे) नंतर संमत नसेल. कट ऑफ तारीख अर्थात सप्टेंबर २०, २०२२ रोजी शेअर्स धारण आणि एजीएम सचन पाठवणीपश्चात कंपनीचे सभासद बनल्यास (कंपनीचे प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण दलाल) बिग
- शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करावे. एजीएमपूर्वी रिमोट ई-मतदानाद्वारे ज्यांनी त्यांचे मत दिले आहे असे सभासद एजीएममध्ये सहभाग
- आणि उपस्थित राहू शकतात पण त्यांचे मत पुन्हा देण्यास हक्कदार नसतील इलेक्ट्रॉनिक मतदानासंदर्भात प्रक्रिया आणि स्वरूपाच्या कोणत्याही शंकेसंदर्भात सभासदांनी सभासदांकरिता सीडीएसएलच्या फ्रिकेन्टली आस्वड केशन्स ("एफएक्यूज") आणि डाऊनलोड सेक्शन अन्वये सभासदांकरिता ई-मतदान मॅन्यअली www.evoting.com याचा संदर्भ घ्यावा अथवा सीडीएसएलचे हेल्पडेस्क, ई-मेल आयडी: helpdesk.evoting@cdslindia.com यांना
- योग्य आणि पारदर्शी स्वरूपात ई- मतदान प्रक्रिया घेण्याकरिता पडताळणीकार म्हणून श्री. महेश सोनी, त्यांच्या अनुपस्थितीत, श्रीम. सोनिया छेट्टियार, मेसर्स जीएमजे अँड असोसिएट्स, कार्यरत कंपनी सचिव यांची नियक्ती केली आहे.
- पोलिंग पेपरद्वारे मतांकरिता सुविधा एजीएम येथेदेखील उपलब्ध असेल.

. एजीएमच्या हेतूकरिता सभासदांची नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तिका बंद ठेवण्याची कंपनीला गरज नाही

> रेक्सनॉर्ड इलेक्ट्रॉनिक्स अँड कंट्रोल्स लिमिटेडकरित सही/

किशोरचंद तलवार अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालव (डीआयएन: ००३५१७५१)

तारीखः सप्टेंबर ५, २०२२

संपर्क साधावा.

JAYABHARAT CREDIT LIMITED

Corporate Identification No. (CIN): L66000MH1943PLC003899 Registered Office: 19-20, Rajabahadur Mansion No. 22,4th Floor, Opp. SBI Main Branch, Near Stock Exchange, M.S.Marg, Fort, Mumbai-400023.Tel. (022)22643022/23.

Email: jcl@jayabharat.com, Website: www.Jayabharat.com NOTICE OF THE 79™ ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 79th Annual General Meeting (AGM) of the Members of JAYABHARAT CREDIT LIMITED will be held on Tuesday, 27th September, 2022 at 12.30p.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made there under and the Securities & Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circulars No.14/2020 dated April 8, 2020, No.17/2020 dated April 13, 2020, May 12, 2020, No. 02/2021 dated January 13, 2021, January 15, 2021, 02/2022, dated May 5, 2022, May 13, 2022 and also Circular No. 20/2020 May 5, 2020 , September, 28,2020 and December 31,2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), (circulars collectively referred to as "relevant circulars"), to transact the business set out in the Notice of AGM.

In compliance with the relevant Circulars, the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2021-2022 have been sent to the members electronically to the e-mail ids registered by them with the Company/ Depository Participant(s). The aforesaid documents shall also be available on the Company's website www.jayabharat.com, website of the stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com.

NOTICE IS ALSO HEREBY GIVEN pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Register of Members and Share Fransfer Books of the Company will remain closed from Tuesday, 20th September, 2022 to Tuesday, 27th September, 2022 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting (AGM).

The Company is providing the facility to its Members to exercise their right to vote on the business as set forth in the Notice of 79th Annual General Meeting (AGM) by electronic means through both remote e-voting and e-voting at the AGM and members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the AGM. The Members who have cast their vote(s) by remote e-voting may

The remote e-voting period will commence on Saturday, 24th September, 2022 at (9.00 a.m.IST) and will end on Monday, 26th September, 2022 at (5.00 p.m.IST). The remote e-Voting module will be disabled by NSDL for voting thereafter.

The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or voting at the AGM is Monday, 19th September, 2022. The procedure for electronic voting is available in the Notice of the AGM as well as in the email sent to Members by RTA LINK Intime India Private Limited/NSDL. Please refer e-voting user manual for Shareholders available at https://www.evoting.nsdl.com.

In case members have any queries regarding e-voting, they may refer the Frequently Asked Questions ('FAQs') for Shareholders, or contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL on Tel:022-24994545 or email:evoting@nsdl.co.in.

For JAYABHARAT CREDIT LIMITED

5th September.2022 Mumbai, India

ARUN MITTER

रजि. ए/डी/दस्ती/चिटकविणे/ढोल वाजवणे आणि प्रकाशन/ डीआरटीचा सूचना फलक विक्री उद्घोषणा वसुली अधिकारी-। यांचे कार्यालय

कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥, मुंबई एमटीएनएल भवन, ३ रा मजला, कुलाबा मार्केट, मुंबई

ओडब्ल्यु क्र. एमडीआरटी- २/४२७/२०२२ तारीखः ०२/०९/२०२२ आर.पी. क्र. ११५/२०१६ दिनांक: ०१.०९.२०२२ रिकव्हरी ऑफ डेब्टस् ड्यु टू बँक ॲण्ड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स

ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ३८, ५२(२) अन्वये विक्रीची उद्घोषणा बँक ऑफ बडोदा (देना बँक), नागदेवी स्ट्रीट शाखा

विरुध्द श्री. जयेश एन शाह आणि अन्य प्रमाणपत्र कर्जदान

प्रक - १ः श्री. जयेश एन शाह, ३-ए पटेल सदन, ४०सी पेद्दार रोड, मुंबई ४०० ०२६ आणि येथे: ३०२, क्जारानी निवास, ३४ नागदेवी स्ट्रीट, मुंबई ४०० ००३ श्रीम. कुसुम जे सारवाईया, फ्लॅट क्र. ११, पुरब अपार्टमेंट, ४२ रिज रोड, वाळकेश्वर, मुंबई

ज्याअर्थी, सन्माननीय पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥, मुंबई यांनी प्रमाणप कर्जदारांकडून व्याजासह रु. ५९,२३,०३९.७३ च्या वसुलीसाठी एम.ए. क्र. २२८ सन २०१४ मधील वसुली प्रमाणपत्र काढले आणि वसुली प्रमाणपत्र/हुकूमानुसार रु. २,५६,०४,३४९.३६ **(विक्रीची**

तारीख म्हणजेच ०७.१०.२०२२ पर्यंत) सह एकत्रित पुढील व्याज, खर्च आणि प्रभाराची रक्कम आणि ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेर्ल वळकत विकण्याचे आदेश दिले.

आणि ज्याअर्थी प्र. क. कडून रु. ५९,२३,०३९.७३ सह दंड आणि संपुर्ण वसुली पर्यंत ३०.०५.२०१४ पासूनचे द.सा. १७.५% दराने पुढील व्याज ही रक्कम थकीत आहे.

याद्वारे सूचना देण्यात येते की, जर पढ़े ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत ०७.१०.२०२२ **रोजी दु. २.०० ते दु. ३.००** दरम्यान (आवश्यक असल्यास बंद होण्यापूर्वी शेवटच्या ^ए मिनिटात बोली केल्यास आपोआप विस्तार खंडासह) **ई–लिलावाने विकली जाईल आणि बोली मे**. ई-प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजिस प्रा. लि., बी-७०४, वॉल स्ट्रीट-II, ओरिएंट क्लबसमोर, गुजरात कॉलेजजवळ, एलिस ब्रिज, अहमदाबाद- ३८०००६, गुजरात (भारत) फोन क्र. ०७९-६८१३६८४१/५५/५१,०७९-६८१३६८००. संपर्क व्यक्ती श्री. प्रविणक् मार थेवर (मोबाईल क्र.:+९१ ९७२२७७८८२८) यांची वेबसाईट praveen.thaver@actiontiger.net or support@auctiontiger.net मार्फत''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली'' मार्फत करण्यात येईल.

पुढील तपशिलांसाठी संपर्क: श्री. जयरामन एस, प्राधिकृत आधिकारी आणि मुख्य व्यवस्थापक

खालील परिशिष्टात वर्णन नमूद केल्यानुसार वरील नावाच्या प्रतिवादी यांच्या मिळकतीची विक्री आणि सदर मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावे, जो पर्यंत ते सुनिश्चित केले आहेत, ते प्रत्येक संचासमोर गरिशिष्टांत विनिर्दिष्ट केले आहेत.

परिशिष्टांत विनिर्दिष्ट केलेल्या संचांमधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर, मिळकतीच्य बाद्या हिश्श्याच्या विक्रीतून रोकड झालेल्या रकमेतून देणे भागले तर, उर्वरित बाबतीत विक्री ताबडतोब गंबवली जाईल. जर, विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थकबाकी, व्याज, खर्च (विक्रीच्या खर्चांसह) कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील रक्कम, व्याज व खर्च निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रदान केल्याचे पुरावे सादर केले तर ती विक्री देखील थांबविण्यात येईल.

विक्रीशी संबंधित कोणतीही कृती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा प्रत्यक्षपणे विकावयाच्या मिळकतीसाठी बोली, संपादन किंवा कोणतेही हितसंबंध संपादित करू शकणा नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खालील शर्तींच्या अधीन होईल

जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु ह्या उद्घोषणेमधील कोणत्याही त्रुटी, गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसतील.

- ज्या खाली मिळकत विकली जाणार नाही ती राखीव किंमत रु.१,१७,६०,०००/-(रुपये एक करोड सतरा लाख साठ हजार मात्र). ज्या रकमेने बोली वाढवायची ती रु.१,००,०००/- (रुपये एक लाख मात्र). बोलीच्या रकमेवरून
- किंवा बोलीदारांवरून कोणताही वाद झाला तर संच पुन्हा विक्रीस ठेवला जाईल. कोणत्याही संचाचे सर्वोच्च बोलीदारांना खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वस्व निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबून असेल की, जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपुरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली
- नाकारायची/स्वीकारायची. तमाम जनतेकडून सदर ई-लिलावात बोली मागविण्यात येत आहेत. इअर रक्कम रु. ११,७६,०००/ (रुपये अकरा लाख शह्यात्तर हजार मात्र) ही कोणत्याही राष्ट्रियकृत बँक /शेड्युल्ड बँकेच्या डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरसह मोहोरबंद लिफाफ्यातील प्रस्ताव ०३.१०.२०२२ **रोजी सायं.** ४.३० पर्यंत नेम्नस्वाक्षरीकारांकडे जमा करणे आवश्यक आहे. **डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर आर.पी. क्र. ११५ सन** २०१६ मध्ये वसुली अधिकारी, डीआरटी-॥ यांच्या नावे काढणे आवश्यक आहे. वरील रक्कम/डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर ही केवायसी दस्तावेजांची रितसर पडताळणी/सादरीकरणानंतर अयशस्वी बोलीदारांन परत करण्यात येईल.

ऑनलाईन प्रस्तावासह टॅन/पॅन कार्ड व पत्त्याचा पुरावा, डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरची प्रत ऑनलाईन प्रस्तावासह अपलोड करावी. इ.अ.र. आणि अन्य माहिती/तपशिलांसह ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे **०३.१०.२०२२ रोजी सायं. ४.३० पर्यंत.** मिळकर्तींचे प्रत्यक्ष निरीक्षण प्रत्यक्ष ठिकाणी २९.०९.२०२२ रोजी स. १०.०० ते सायं. ५.०० मध्ये करता येईल.

- पॅन कार्ड, पत्ता, पुरावा व ओळख पुरावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत आणि घोषणा, जर ते स्वत:च्या वतीने किंवा त्यांच्या मुख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, नंतरच्या बाबतीत त्यांनी, त्यांची प्राधिकृती जमा केली पाहिजे, कसूर केली तर बोली फेटाळली जाईल. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व, मुखत्यारपणाची पुष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर . सेवा पुरवठादार किंवा प्र.धा. बँकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकारे सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याची हार्ड कॉपी **०३.१०.२०२२ रोजी सायं. ४.३० पर्यंत** वसुली अधिकारी-॥, डीआरटी-॥, मुंबईकडे सादर करावी. कसुर केल्यास बोली विचारात घेतली जाणार नाही. यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून त्यांच्या अंतिम बोली रकमेच्या २५% रक्कम
- आर.पी. क्र. ११५ सन २०१६ मध्ये वसुली अधिकारी, डीआरटी-॥, मुंबई यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरच्या स्वरुपात बँकेच्या पुढील कामकाजाच्या दिवशी साय. ४.३० पर्यंत किंवा वसुली अधिकारी-॥, डीआरटी-॥, मुंबई यांच्या खाते क्र. ३००४३२५३८९०, स्टेट बँक ऑफ इंडिया, फोर्ट मार्केट शाखा, मुंबई, आयएफएससी कोड क्र: SBIN0005347 मध्ये आरटीजीएस/ एनईएफटीच्या मार्गाने थेट जमा करणे आवश्यक आहे. एकदा बोली सादर केल्यावर ई-लिलाव एजन्सी चे पोर्टलवर लॉगिन करून ई-लिलाव बोली प्रक्रियेत
- सहभागी होणे बोलीदारानसाठी आवश्यक आहे. कसूर केल्यास इअर निम्नस्वाक्षरीकारांना योग्य वाटल्यास सरकारकडे जप्त करण्यात येईल. खरेदीदारांनी अंतिम बोली रकमेची ७५% उर्वरित रक्कम मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून १५
- त्र्या दिवशी किंवा त्यापूर्वी, तो दिवस सोडून किंवा जर **१५ वा दिवस रविवार किंवा अन्य सुट्टीचा** दिवस असेल तर १५ व्या दिवसानंतर पहिल्या कार्यालयीन कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ४ मध्ये दिलेल्या पद्धतीने प्रदान करावी. वरील प्रदानाव्यतिरिक्त खरेदीदारांना रिजस्ट्रार, डीआरटी-॥, मुंबईच्या नावातील डीडीमार्फत रु. १,०००/- च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १,०००/ - पर्यंत २% दराने वसुली अधिकारी-।, डीआरटी-॥ यांच्याकडे पाऊंडेज फी देखील

मिळकत ''जसे आहे जेथे आहे तत्त्वाने आणि जे आहे जसे आहे तत्त्वाने'' विकली जाईल कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा कोणत्याही समयी लिलाव पुढे ढकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षकारांनी राखून ठेवलेले आहेत.

स.	जथ मिळकत कसूरवार व्यक्ताच्या	ामळकत	ामळकत ज्यास	ामळकतावर करण्यात
豖.	मालकीची असेल तेथे सह-	किंवा तिच्या	बांधील आहे	आलेले कोणतेही दावे
	मालकांच्या व सह-मालक म्हणून	कोणत्याही	अशा अन्य	आणि त्यांच्या स्वरुप व
	अन्य कोणत्याही व्यक्तीच्या	हिश्श्यावर	कोणत्याही	मूल्याबाबत अन्य
	नावांसह विकावयाच्या मिळकतीचे	निर्धारित	भारांचे	कोणतेही ज्ञात तपशील
	वर्णन	महसूल	तपशील	
۶.	۶.	₹.	٧.	ч.
۲.	ऑफिस परिसर २१,२२,२५ आणि २६,५ वा मजला, ताडदेव एअरकंडिशन बिल्डिंग	उपलब्ध नाही	गहाण मिळकत	रु. ५८,८२,६५६/- रोजीस सोसायटीची थकबाकी

गझ्या हस्ते आणि शिक्क्यांनी सदर १ सप्टेंबर, २०२२ रोजी दिले.



सही/-(सुनिल के मेश्राम) वसुली अधिकारी डीआरटी-॥, मुंबई

जाहीर सूचना

SD/

DIRECTOR

सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचित करण्यात येते की आमचे अशिल, मे. मुशूट फायनान्स लि. (GSTIN 32AABCT0343B127), नोंदणीकृत कार्यांलयः २ रा मजला, मशूट चेंबर्स, बॅनर्जी रोड, कोची - 682018, केरळ, भारत, CIN: L65910KL1997PLC011300, दूरखनीः +91 484-2396478, 2394712, फेंक्सः +91 484-2396506, mails@muthootgroup.com, www.muthootfinance.com खाली दिलेल्या तपशिलानुसार, थकबाकीदार कर्जदारांनी, त्यांच्या नावे गहाण ठेवलेल्या दागिन्यांचे लिलाव (02.07.2021 कालावधीपर्यंतची NPA खाती) करणार आहेत. सर्व इच्छुक यामध्येसहमागी होऊ शकतात. प्रथम लिलावा तरीखः 14.09.2022

Nashik-Nashik Road: MAL-3803, 3985, 4143, 4213, 4250, 4338, 4537, 4554, 4573, 4597, 4663, 4703, 4704, 4706, 4720, 4780, MDL-381, 574, 1301, 1435, MUL-9516, 12188, 12646, 12890, 13423, 13766, 14147, 14494, 14562, 14758, 14989, 14995, 15194, 15217, 15498, 15765, 15859, 16106, 16107, 16204, 16207, 16225, 16244, 16251, 16296, 16298, 16319, 16326, 16330, 16400, 16437, 16457, 16484, 16490, 16508, 16529, 16579, 16581, 16602, 16613 16615, 16619, 16633, 16656, 16686, 16709, 16720, 16740, 16753, 16754, 16782, 16811, 16818, 16841, 16868, 16884, 16885, 16886, 16890, 16908 16940, WBS-17, Nashik-Unwadi Road: MAL-3552, 3816, 3916, 3944, 4018, 4069, 4129, MDL-1805, MUL-5099, 6847, 7141, 7203, 7994, 10632, 11204 11325, 11749, 11866, 12845, 12928, 13218, 13219, 13289, 13546, 13610, 13854, 13925, 13929, 13954, 14017, 14018, 14027, 14047, 14052, 14093, 14126, 14131, 14134, 14154, 14166, 14199, 14204, 14211, 14212, 14252, 14263, 14267, 14289, 14305, 14312, 14335, 14343, 14386, 14388, 14392, 14437, 14461, 14465, 14503, 14511, 14592, 14632, 14646, 14649, 14664, 14673, 14678, 14771, 14782, 14808, 14825, 14836, 14888, 14896, 14960, 14962, MWS-2732, Nasik-Panchavati: MAL-2254, 2514, 3000, 3409, 3444, 3472, 3473, 3496, 3534, 3542, 3603, 3655, MDL-1588, 1758, MUL-8595, 9184, 12066, 13697, 13710, 13845, 14064, 14196, 14269, 14762, 14789, 14909, 14946, 15119, 15147, 15163, 15209, 15342, 15352, 15353, 15369, 15370, 15371, 15381, 15405, 15408, 15424, 15434, 15455, 15467, 15477, 15486, 15492, 15501, 15517, 15519, 15520, 15545, 15552, 15568, 15569, 15609, 15609, 15677, 15727, 15746, 15751, 15773, 15775, 15789, 15788, 15837, 15847, 15857, 15858, 15881, 15882, 15920, 15921, 15931, 15948, 15951, 15957, RGL-233, 286, 396, 400, 408, 440, 467, 580, Malegaon-(MA): MAL-2879, 4137, 4500, 4535, 4562, 4591, MUL-6023, 6096, 7457, 9137, 9560, RGL-844, 856, 1030, 1085, 1446, 1537, 1836, 1974, 1996, 2009, 2049, 2056, 2077, 2082, 2088, 2117, 2127, 2164, 2211, 2218, 2260, 2317, 2325, 2370, 2317 2405, 2413, 2432, 2443, 2478, 2482, 2505, 2536, 2605, 2607, 2630, 2660, 2676, 2689, 2717, 2748, 2768, 2816, 2820, 2871, 2904, 2916, 2968, 2973, Nashik-Cidco: MAL-1780, 2416, 2417, 2995, 3403, 4247, 4533, 4648, 4702, 4870, 4930, MDL-2070, 2235, MUL-7021, 9276, 10326, 11066, 12606, 15438, 15467, 15481, 15641, 15721, 16034, 16059, 16330, 16470, 16486, 16565, 16606, 16631, 16636, 16642, 16680, 16684, 16720, 16721, 16738, 16744 16746, 16758, 16775, 16776, 16791, 16794, 16815, 16824, 16854, 16855, 16932, 16959, 16964, 16973, 16976, 17030, 17038, 17049, 17055, 17075, 17091. 17093. 17116. 17131. 17180. 17200. 17233. 17245. 17254. 17301. 17324. 17362. 17370. 17447. 17450. 17451. 17457. 17463. 17487. 17493 17509, 17539, 17544, 17548, Nashik-Sawarkar Nagar: MAL-1242, 1268, 1269, MDL-553, MUL-3338, 7170, 7916, 7968, 8016, 8024, 8031, 8052, 8061 8122, 8154, 8160, 8199, 8272, 8273, 8275, 8276, 8277, 8278, 8307, 8313, RGL-392, 480, 535, 558, 564, 578, Lasalgaon-(MA): MAL-1603, MUL-5003, 6160, 6336, 6674, 6675, 6698, 6705, 6732, 6743, 6749, 6754, 6757, 6759, 6762, 6767, 6776, RGL-1891, 1991, 2082, 2097, 2108, 2110, 2150, 2151, 2174, 2207, 2280, 2298, 2349, 2383, 2387, 2418, 2450, 2464, 2471, 2490, 2491, 2495, 2496, 2502, 2536, 2563, 2595, Nashik-Canada Corner: MAL-1124, 1159, 1203, 1226, MUL-2758, 3401, 4261, 4844, 4849, 4901, 4925, 5272, 5457, 5461, 5558, 5561, Nashik-Bhabha Nagar: MAL-1291, 2039, 2081, 2137, 2160, 2193, MDL-843, MUL-3001, 6619, 8196, 8530, 8837, 8864, 10221, 10559, 10567, 10901, 10922, 11025, 11036, 11119, 11140, 11147, 11169, 11182, 11223, 11224, 11385, 11393, 11395, 11397, 11402, 11405, 11448, 11449, 11471, 11472, 11475, 11488, 11539, 11565, 11582, 11587, 11600, 11601, 11622, 11626, 11628, 11652, 11657, 11690, 11706, 11709, 11734, 11736, 11756, 11803, 11830, Satana-(MA): MUL-4478, 5510, 5649, 5665, 5701, 5711, 5719, 5741, 5757, 5832, 5846, 5868, RGL-1263, 1304, 1329, 1352, 1425, 1528, 1531, 1588, 1718, 1737, 1751, 1752, 1762, 1773, 1776, 1785, 1786, 1789, 1809, 1832, 1892, 1913, 1925, 1926, 1931, 1936, 1943, **Pimpalgaon Baswant-(MA)**: MAL-242, MGL-216, 218, 249, MPL-1, MUL-3439, RGL-918, 937, 949, 1027, 1028, 1077, 1109, 1110, 1121, 1143, 1144, 1150, 1166, 1168, **Nandgaon-(MA)**: MDL-124, RGL-325, 356, 363, 381, 461, **Adgaon-(MA)**: MUL-730, RGL-305, 423, 424, Manmad-(MA): MUL-144, RGL-307, Sinnar-(MA): RGL-388, 599, 704, 725, Yeola-(MA): MUL-199, RGL-243, 269, 295, 305, Ghoti-Igatpuri-(MA): MUL-198, RGL-222, 283, 426, 432, 454, 470

दुसन्या निलावाची तरीख: 15.09.2022, Auction Centre: Ground Floor, Spandan Bldg., Opp. Navrachana Eng. Med. School, Sawarkar Nagar, Off Gangapur Road, Nashik-422013

शाखा शीर्षकाखाली दाखिवलेल्या कर्ज खात्यांच्या संदर्भातील लिलाव संबंधित शाखांमध्ये घेतले जातील.परंतु कृपया नोंद घ्या की जर हा लिलाव दिलेल्या दिनांकाला पूर्ण झाला नाही तर, तो लिलाव त्यासंदर्भात अनुक्रमे **दुसन्या लितावाच्या तारखेता दिलेत्या** नीलामी केंद्र इथे घेतला केला जाईल आणि पुढे सदर दागिन्यांचा तरी देखील यशस्वीपणे लिलाव झाला नाही तर असा लिलाव त्यानंतरच्या दिवशी चालू राहील. यासंदर्भात कोणतीही पुढील सूचना जारी केली जाणार नाही.

कोहली अँड सोबती, अँडवोकेट्स, ए 59ए, पहिला मजला, लाजपत नगर-॥, नवी दिल्ली - 110024 टीपः ग्राहक आमच्या अशिलाकडील थकबाकी भरून, नियोजित लिलाव दिनांकाच्या पूर्वी त्यांचे तारण ठेवलेले दागिने सोडवून घेऊ शकतात. अधिक माहिती साठी संपर्क साधा auctiondelhi@muthootgroup.com कॉल कराः 7834886464, 7994452461

पूर्णवेळ संचालक आणि सीएफओ डीआयएन : ०६७२५२०६ ठिकाणः मुंबई

स्थळ: मुंबई दिनांकः ०६.०९.२०२२

२८ सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील.

श्री. उदित पी. संघाई

पोलो क्वीन इंडस्ट्रियल अँड फिनटेक लिमिटेड करीता

प्राईम फोकस लिमिटेड

कंपनी सेक्रेटरी सभासदत्व क्र. ए१२११०